

शासकीय / स्वयंसेवी संस्थांमार्फत  
अनुदानित तत्वावर चालविण्यात येणाऱ्या  
आश्रमशाळांच्या परिरक्षण व आकस्मिक  
खर्च करण्याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे.

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक : अआशा-२००४/प्र.क्र.३७/का.११

मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२


दिनांक : ७ जुलै, २००५

**वाचा :** १) शासन निर्णय क्रमांक अआशा-२००४/प्र.क्र.३७/का.११, दि. २ ऑगस्ट, २००४  
व दिनांक १ फेब्रुवारी, २००५.

**शुध्दीपत्रक :** शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पदार्थांच्या परिमाणात / प्रमाणात एकसुत्रता व एकवाक्यता राहावी तसेच विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या जेवणाचे प्रमाण न ठेवता खाद्य पदार्थांचे वाटपाचे प्रमाण / परिमाण (उदा. गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, डाळी, कडधान्ये इ.) ठरविण्यात यावे असा निर्णय शासनाने घेतला आहे त्यानुसार शासन निर्णय क्र. अआशा-२००४/प्र.क्र.३७/का.११, दिनांक २ ऑगस्ट, २००४ मध्ये बदल करण्यात येत आहे. या शासन निर्णयातील परिशिष्ट "अ" ऐवजी शासकीय/अनुदानित आश्रमशाळांसाठी आहारातील पदार्थ व त्यांचे सुधारित प्रमाण /परिमाण या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट "अ" नुसार निश्चित करण्यात आले आहे.

तसेच संदर्भीय शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक ३ अन्वये स्वयंसेवी संस्थांना बी.पी.एल. दराने अन्नधान्य खरेदी करण्याबाबत बंधनकारक केले होते. त्यामध्ये बदल करण्यात येत असून स्वयंसेवी संस्थांना अन्नधान्य, कडधान्य, डाळी, मसाल्याचे पदार्थ इ. वस्तु कोटूनही /खुल्या बाजारातून खरेदी करण्याची मुभा या द्वारे देण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

  
( मफिजल हुसेन )  
सह सचिव

प्रत,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे / नाशिक/ अमरावती/ नागपूर

मा. मंत्री, आदिवासी विकास यांचे स्वीय सहाय्यक

C:\C.R.NO.2004C.R. 37 OF 2004. G.R.24

मा. राज्यमंत्री, आदिवासी विकास यांचे स्वीय सहाय्यक  
मा. प्रधान सचिव, आदिवासी विकास यांचे स्वीय सहाय्यक  
मा. सह सचिव / उप सचिव, आदिवासी विकास, मंत्रालय, मुंबई  
शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे  
संचालक पाठय पुस्तक व अभ्यास संशोधन मंडळ, पुणे  
संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई  
व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, मर्या.,  
नाशिक  
व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि., मुंबई  
व्यवस्थापकीय संचालक, भारतीय राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संघ मर्या., मुंबई  
सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,  
महालेखापाल ( लेखा व अनुज्ञेयता ) महाराष्ट्र-१/२, मुंबई / नागपूर  
महालेखापाल ( लेखा परिक्षा ) महाराष्ट्र-१/२, मुंबई / नागपूर  
सर्व जिल्हा कोषागार अधिकारी  
जिल्हा पुरवठा अधिकारी, ठाणे / नाशिक/ अमरावती /नागपूर  
जिल्हा सांख्यिकी अधिकारी, ठाणे / नाशिक/ अमरावती /नागपूर  
सर्व शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद  
सर्व विभागीय शिक्षण व उपसंचालक  
महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाचे सर्व प्रादेशिक व्यवस्थापक,  
सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य व क्रिडा विभाग मंत्रालय, मुंबई  
शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई  
वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई  
गृह विभाग, मंत्रालय, मुंबई  
उद्योग उर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई  
अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.  
निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई  
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई  
संचालक , माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई.  
सर्व कार्यासने, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई  
निवड नस्ती, का.११, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

शासन निर्णय क्रमांक अआशा-२००४/प्र.क्र.३७/का.११ दिनांक ७ जुलै, २००५ चे परिशिष्ट

शासकीय / अनुदानित आश्रमशाळेसाठी आहारातील पदार्थ व  
वाटपाचे प्रमाण / परिमाण (ग्रॅममध्ये)

परिशिष्ट "अ"

क्र.	पदार्थ	आश्रमशाळा संहिता परि.२८ ब नुसार सध्याचे प्रमाण					प्रस्तावित सुधारित सरसकट प्रतिदिन प्रतिविद्यार्थी आहाराचे परिमाण (ग्रॅम)
		इ.१ ते ४	इ.५ ते ८		इ.८ ते १०		
			मुले	मुली	मुले	मुली	
१	गहु/ज्वारी/ बाजरी	१५०	२००	२००	३००	३००	४००
२	तांदूळ	१००	१००	१००	१००	१००	१००
३	इतर तृणधान्य (पोहे/उपमा)	५०	५०	५०	५०	५०	५०
४	डाळ (तुरडाळ, चणाडाळ, इतर डाळी) व कडधान्य	३०	४०	४०	५०	५०	१३०
६	भाजीपाला	५०	७५	७५	१२५	१२५	१२५
७	कंदमुळे	३०	५०	५०	७५	७५	७५
८	इतर भाज्या	४०	५०	५०	७५	७५	७५
९	गोडेतेल (खाण्याचे तेल)	३०	३०	३०	३५	३५	३५
१०	मसाल्याचे पदार्थ	१०	१०	१०	१५	१५	२०
११	खडीसाखर/ साखर	१५	१५	१५	१५	१५	१५
१२	दूध	२००	२००	२००	२००	२००	२००
१३	शेंगदाणा	१०	१०	१०	१०	१०	१०
१४	मीठ	१५	१५	१५	१५	१५	१५